

मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक,  
समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात वाढ  
करण्याबाबत....

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- मविनि-२०१३/प्र.क्र.७०/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२

दिनांक :- १० फेब्रुवारी, २०१५

#### वाचा :-

समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. विनिमं- १०९५/  
१८०९९/प्र.क्र.२०४/सां.का., दि.९ फेब्रुवारी, १९९८.

#### प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांना संदर्भाधीन समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या दि.९ फेब्रुवारी, १९९८ च्या शासन निर्णयान्वये मोबदला देण्यात येतो. तथापि सदर शासन निर्णयान्वये मिळणारा मोबदला अल्प असून सन १९९८ पासून सर्व वस्तूंचे, प्रवासाचे वाढलेले दर लक्षात घेऊन विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

#### शासन निर्णय :-

मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात खालीलप्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र	शब्दमर्यादा	मोबदला
१	लघुनोंद (२५० शब्दांपर्यंत)	रु.५००/-
२	मध्यमनोंद (५०० शब्दांपर्यंत)	रु.१०००/-
३	दीर्घनोंद (७५० शब्दांपर्यंत)	रु.१५००/-
४	अतिदीर्घनोंद (७५० शब्दांच्या पुढे ४००० शब्दांपर्यंत)	रु.२०००/-

यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

यासाठी होणारा खर्च महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या त्या त्या वित्तीय वर्षात मागणी क्रमांक झेडएफ-०२, २२०५ कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन (०२) (०३) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विकास कार्यक्रम (२२०५ ३२२३) ३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) तसेच मागणी क्र. झेडएफ-०२, २२०५ कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन (०१) (०२) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (२२०५ - ३१८१ ) १६ - प्रकाशने या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौसं क्रमांक १०७०/व्यय-४, दि.२७.०१.२०१५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०२२११६१२४४१८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वृषाली व सावंत

अवर सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- २) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर,
- ५) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ६) महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई
- ७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- ८) वित्त विभाग (व्यय-४) मंत्रालय, मुंबई
- ९) कक्ष अधिकारी/भाषा-१, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १०) निवड नस्ती.